



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. १ नोव्हेंबर २०१८.

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान

-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. १ (रानिआ): धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १० डिसेंबर २०१८ रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ४६ हजार ९४ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख २९ हजार ५६९ आहे. एकूण १९ प्रभागातील ७४ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३७ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत.

अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ३ लाख ४६ हजार ७५५ असून मतदारांची संख्या सुमारे २ लाख ५६ हजार ७१९ आहे. एकूण १७ प्रभागातील ६८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन्ही महानगरपालिकांसाठी १३ नोव्हेंबर २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. ९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

- नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : १३ ते २० नोव्हेंबर २०१८
- नामनिर्देशनपत्रांची छाननी : २२ नोव्हेंबर २०१८
- उमेदवारी मागे घेणे : २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत
- निवडणूक चिन्ह वाटप : २७ नोव्हेंबर २०१८
- मतदान : ९ डिसेंबर २०१८
- मतमोजणी : १० डिसेंबर २०१८
- निकालाची राजपत्रात प्रसिद्धी : १३ डिसेंबर २०१८ पर्यंत

०-०-०

(Jagdish More, PRO, SEC)